Regd. Off.: Raja Bahadur Compound, Building No. 5, 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai 400 001.

©: 4046 3500 / 01 • Fax: 4046 3502 / 34 • E-mail: admin@oasiscaps.com

CIN No.: L51900MH1986PLC041499 • Website: www.oasiscaps.com

Date: 26.08.2021

The Deputy Manager (Listing - CRD) BSE Limited, PJ Tower Dalal Street, Fort Mumbai – 400 001

Scrip code: 512489

Re: Publication of Notice of 34th AGM scheduled to be held on 15.09.2021

Sir/Madam,

Pursuant to Section Reg. 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, attached is the Newspaper clipping published in Newspaper after publication and despatch of Notice of 34th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 15, 2021 at 4:00 p.m. through video conference (VC) / other Audio Visual Means (OAVM).

Kindly take the above information on record.

Thank you.

Yours truly, For Oasis Securities Limited

Anil Kumar Bagri Managing Director

Carol Furtado to take charge as Ujjivan SFB's OSD from today

FE BUREAU Kolkata, August 25

THE BOARD OF directors of Ujjivan Small Finance Bank on Wednesday approved the appointment of Carol Furtado

as the officer on special duty

(OSD). Furtado, who will be handling day-to-day operations from August 26, will be serving as the OSD until outgoing MD & CEO Nitin Chugh is in office.

Furtado will take charge as the interim CEO, subject to RBI

30th ANNUAL GENERAL MEETING ("AGM")

TREND ELECTRONICS LIMITED Regd. Office: 20 K.M. Stone, Aurangabad-Beed Road, Village: Bhalgaon,

Aurangabad-431 210 CIN: L99999MH1989PLC052233

E-mail id: secretarial.trendelectronics@gmail.com Website: www.trendelectronics.in | Tel.No.:+91-240-2644507/9/10/12

NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF TREND ELECTRONICS LIMITED (THE "COMPANY"), TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") OR OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") AND REMOTE E-VOTING FACILITY

Shareholders may note that due to continuing COVID-19 pandemic, the 30th AGM of Trend Electronics Limited will be held on Monday, 13th day of September, 2021 at 11 A.M. through VC/OAVM, to transact the businesses as set forth in the Notice of the Annual General Meeting, in compliance with Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs read with the provisions of the Companies Act, 2013 and all other applicable laws.

In compliance with the aforesaid Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020 and 15th January, 2021, the Notice of 30th AGM along with the Annual Report for the FY 2019 - 20 has been sent only by electronic mode to those shareholders whose email IDs are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent ("RTA") / Depository Participants ("DP"). Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company at www.trendelectronics.in and website of BSE Limited at

Shareholders may attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM is as provided in the Notice of the AGM

The members who have not yet registered their e-mail ids with the Company may contact M/s MCS Share Transfer Agent Limited, 201, D Wing, 2nd Floor, Gokul Industrial Estate, Sagbaug Marol Co - op Industrial Area, B/H Times Square, Andheri (East), Mumbai - 400 059 or e-mail to helpdeskmum@mcsregistrars.com or call on 022 -286516020 - 23, for registering their e- mail ids at the earliest.

The Company will be providing remote e-voting facility (prior to the AGM) and evoting (during the AGM) services of NSDL to all its shareholders to cast their votes on all resolutions as set forth in Notice of the 30th AGM. The Register of Members and Share transfer books of the Company shall remain closed from Monday, 6th September, 2021 to Monday, 13th September, 2021 (both days inclusive) pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015 for the purpose of AGM. The remote E-voting Facility for the shareholders shall commence from 10th September 2021, 9.00 A.M till 12th September, 2021 5.00 P.M. The manner of remote evoting or through the e-voting system during the meeting for shareholders holding shares in dematerialized mode or physical mode and for those who have not registered their email IDs are as provided in the Notice of the 30th AGM.

For TREND ELECTRONICS LIMITED (A Company under Corporate Insolvency Resolution Process by NCLT order dated 25th September, 2018)

Place: Mumbai Date: 25.08.2021

Divyesh Desai Resolution Professional

OASIS SECURITIES LIMITED

CIN: L51900MH1986PLC041499 Regd.Office: Raja Bahadur Compound, Building No. 5, 43 Tamarind Lane, Mumbai - 400001, Tel No: :022-40463500 Website:www.oasiscaps.com, Email:admin@oasiscaps.com

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 34thANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 34"Annual General Meeting ("AGM" of the Company will be held on Wednesday, September 15, 2021 a 4:00 p.m.through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held without the physical presence of the Shareholders at a common

This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 read with General Circulars Nos. 14/2020 dated 8th April 2020 and 17/2020 dated 13th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020 and 15th January, 2021, ("SEBI Circulars") Issued by the Securities and Exchange Board of India and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies

((Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 34th AGM along with the Annual Report 2020-21 have been sent on August 24, 2021 by email to those members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 34th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.oasiscaps.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of Central Depository Services Limited's ('CDSL') www.cdslindia.com

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing its members the e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with CDSL for providing the remote e-voting and e-voting during the

A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Wednesday, September 08, 2021 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting

The remote e-voting period will commence on Sunday, September 12 2021 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday, September 14, 2021 (5:00 p.m. IST). During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by CDSL Tuesday, September 14, 2021 (5:00 p.m. IST) and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on resolutions is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 08, 2021. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 34th AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM. Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on Wednesday, September 08, 2021, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from CDSL by sending a request at www.cdslindia.com. Members whose email id is not registered, may refer 'Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories/Company/RTA for obtaining login credentials for e-voting' as detailed in 34thAGM Notice.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

For Oasis Securities Limited

Kirti Jain Company Secretary

Date: August 25, 2021

Place: Delhi

approval, after September 30. She was the CEO of Ujjivan Financial Services, the promoter of Ujjivan SFB.

Talking to FE on August 20, Ujjivan founder Samit Ghosh had said Furtado is the top candidate to become the interim CEO of the bank. In a stock exchange filing

on Wednesday, the bank said its board "unanimously" approved the appointment of Furtado as the OSD.

The board of Ujjivan SFB, in parallel, will evaluate "suitable candidates" for the MD and CEO position, and submit two names to the RBI for approval,

MUTUAL



the filing said.

Ghosh, the common director on Uijivan SFB and Uijivan Financial Services, said, "Carol has been our go to person dur-

ing any major crisis. I am sure she will lead us out of this Covid crisis with flying colours. We do not foresee any nearterm major issues in the portfolio quality of the bank. With the provision coverage ratio of 75%, the highest in the industry, we are very well positioned." Ghosh said the bank is

undertaking an "independent" portfolio quality and process audit. "We look towards streamlining the provisioning policy. We are confident of strengthening the organisation and emerge as a stronger Uiiivan."

Indiabulls **MUTUAL FUND**

Investment Manager: Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC) Registered Office: Plot No. 448-451, Udyog Vihar, Phase-V, Gurgaon, Haryana - 122016. Tel: (0124) - 6681199, Fax: (0124) - 6681111, Website: www.indiabullsamc.com CIN: U65991HR2008PLC095063

Notice cum Addendum No. 10/2021

Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) and Statement of Additional Information (SAI) of Indiabulls Mutual Fund (IBMF):

- Appointment of Mr. Shiva Kirti Singh as an Independent Director on the Board of Indiabulls Trustee Investors are hereby informed that Mr. Shiva Kirti Singh has been appointed as an Independent Director with
- effect from Friday, August 20 2021 on the Board of Indiabulls Trustee Co. Ltd. Appointment of Mr. Sanjay Jain as an Independent Director on the Board of Indiabulls Trustee
- Investors are hereby informed that Mr. Sanjay Jain has been appointed as an Independent Director with effect from Friday, August 20 2021 on the Board of Indiabulls Trustee Co. Ltd.

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SID, KIM & SAI of IBMF. All other terms and conditions as mentioned in the SID, KIM & SAI shall remain unchanged.

As per the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their email id and mobile number

with us to support paper less communications.

For Indiabulls Asset Management Co. Ltd. (Investment Manager to Indiabulls Mutual Fund)

Uday Diwale

Compliance Officer

: August 25, 2021

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

GULSHAN POLYOLS LIMITED

GULSHAN POLYOLS LIMITED CIN: L24231UP2000PLC034918

Regd. Office: 9th K.M., Jansath Road, Muzaffarnagar – 251001, Uttar Pradesh, India Corporate Office: G-81, Preet Vihar, Delhi-110092 Phone: +91 11 49999200; Fax: +91 11 49999202

E-mail: cs@qulshanindia.com, Website: www.qulshanindia.com

NOTICE OF 21ST ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 21st Annual General Meeting (the 'AGM') of the Company is scheduled to be held on Saturday, September 18, 2021 at 4:00 p.m. (IST) at The Solitaire INN Hotel, 6 Mile Stone Meerut Road, National Highway 58, Muzaffarnagar, Uttar Pradesh-251002, to transact the businesses mentioned in the Notice convening the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the 'Rules') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), the Company is providing electronic voting ('Remote e-Voting') facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business given in the Notice of the 21st AGM may be transacted through electronic voting facilities provided by Central Depository Services (India) Limited ('CDSL').

Members are informed that the Company has completed dispatch of the 'Notices of the AGM and Annual Reports' containing, inter alia, the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2021 and the Reports of Auditors and Directors thereon, through permitted mode on Wednesday, August 25, 2021. The same is available on the website of the Company at www.gulshanindia.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of CDSL at www.evotingindia.com

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Wednesday September 15, 2021 and end at 5:00 p.m. (IST) on Friday, September 17, 2021; (b) No remote e-Voting shall be allowed beyond the aforesaid date and time and remote e-Voting module shall be disabled by CDSL after 5:00 p.m. (IST) on Friday, September 17, 2021; (c) Voting rights (for voting through remote e-voting as well as Polling Paper at AGM) shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the members of the Company as on Cut-off date i.e. Saturday, September 11, 2021; (d) A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the Cut-off date i.e. Saturday, September 11, 2021, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request (alongwith Name, Folio No./DP ID & Client ID, as the case may be and shareholding) at helpdesk.evoting@cdslindia.com or on Telephone No. at 022-23058542/43, 022-23058738 or to RTA at rta@alankit.com / ramap@alankit.com or on Telephone No. at 011- 4254 1955/1234. However, if any person is already registered with NSDL/CDSL for remote e-Voting, he/she can use his/her existing User ID and Password for casting his/her vote. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at page 10 & 11 of the Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with CDSL or NSDL for e-voting facility. (e) The facility for voting through Polling Paper shall also be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right through Polling Paper at the AGM; (f) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-Voting but shall not be allowed to vote again at the AGM; (g) A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Saturday, September 11, 2021, shall only be entitled to avail the facility of remote e-Voting as well as voting at the AGM through Polling Paper. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only; (h) The Annual Report including the Notice of the AGM has been displayed on the Company's website www.gulshanindia.com. Notice of the AGM will also be available on the website of CDSL www.evotingindia.com

For e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any queries / grievances connected with electronic voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 through e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43, 022-23058738 or Mr. Ram Avtar Pandey, Assistant Manager, Alankit Assignments Limited, 4E/2, Alankit Heights, Jhandewalan Extension, New Delhi -110055 through email at rta@alankit.com ramap@alankit.com or on Telephone No.: 011- 4254 1955/1234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared with in the stipulated time. The declared results alongwith the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.qulshanindia.com and on the website of CDSL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges. The results shall be displayed at the registered office at 9th K.M., Jansath Road, Muzaffarnagar, Uttar Pradesh - 251001 and the Corporate Office at G-81, Preet Vihar, Delhi- 110092.

TDS ON DIVIDEND: Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company is taxable in the hands of members w.e.f. April 1, 2020. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the applicable TDS rate, members are requested to submit the relevant documents on or before Monday, September 6, 2021. Members are advise to refer detailed information regarding TDS on dividend available at Company's Website www.gulshanindia.com.

BOOK CLOSURE AND DIVIDEND: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Rules and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 11, 2021 to Saturday, September 18, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and determining eligibility for payment of dividend @ Rs. 0.40 per equity share of Re. 1 each of the Company, if declared, at the AGM.

The dividend on equity shares for the year ended March 31, 2021, if declared at the AGM, will be subject to deduction of income tax at source ('TDS') and be paid on or after Thursday, September 23, 2021 to those members or their mandates: (a) whose names appear as Beneficial Owners as at the end of the day on Friday, September 10, 2021 in the list of Beneficial Owners furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited in respect of the shares held in electronic form; and (b) whose names appear as members in the Register of Members of the Company after giving effect to valid transmission and transposition requests lodged with the Company as of the close of business hours on Friday, September 10, 2021.

> For Gulshan Polyols Limited Asha Mittal Company Secretary

Sebi asks depositories to use more resilient system

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 25

SEBI ON WEDNESDAY asked depositories to use distributed ledger or the blockchain technology to record and monitor security creation as well as covenants of non-convertible securities.

The distributed ledger technology has potential to provide a more resilient system than traditional centralised databases. It offers better protection against different types of cyber attacks because of its distributed nature, which removes the single point of attack, Sebi said in a statement. The regulator said a plat-

form for 'security and covenant monitoring system' hosted by depositories is being developed. The move is aimed at

strengthening the process of

ADDED SECURITY

- Distributed ledger offers better protection against different types of cyber attacks because of its distributed nature
- Information stored in the system will be cryptographically signed, time stamped and sequentially added to the ledger
- It would provide a verifiable audit trail of transactions

security creation and monitoring of security created, asset cover and covenants of the non-convertible securities.

The system using distrib-

uted ledger technology (DLT) will be used for recording of the process of creation and monitoring of security (due diligence, charge creation etc), continuous monitoring of covenants by debenture trustees and credit rating of the non-convertible securities by credit rating agencies.

"A system using block chain technology for non-convertible securities, along with the underlying assets, would be created and all charges and asset valuation transactions shall be recorded by the respective entities including Issuers debenture trustees, credit rat ing agencies, etc," Sebi said.

The system will give permissions to the debenture trustees, issuers and credit rating agencies to update the information and would be accessible to other entities like stock exchanges and depositories.

Big aluminium makers to pursue capacity expansion smelting operation at Jharsug-

KUNAL BOSE

THETWOALUMINIUM makers in the private sector and also the one, majority owned by the central government, have all done exceedingly well in the first quarter of 2021-22. Not only have they earned record EBITDA, but the three groups also made more aluminium in the quarter year-on-year as they further brought down production cost, principally by reducing energy consumption.

A highly energy intensive industry, coal-fired electricity and crude derivatives constitute between 45% and 50% of aluminium production cost in India, followed by smelter feedstock alumina at 31%. Smelters in Europe and Canada using hydropower and the ones in West Asia run on electricity by burning natural gas have a natural cost advantage over the Indian industry with capacity to smelt over 4.1 million tonne of silvery white metal.

While high LME aluminium prices, efficiency improvement and greater rates of conversion of primary aluminium to value added products (VAPs) allowing better product mix helped Hindalco and Vedanta to lift their EBITDA to an all-time high, in the case of government owned National Aluminium Company (Nalco) proceeds from exports of intermediate product alumina for which the global demand remained firm also made significant contribution to bigger first quarter turnover and profits.

Unlike Hindalco, which uses up most of the alumina it produces to feed its four smelters with capacity of 1.3 million tonne and Vedanta, which in the absence of ownership of very large bauxite deposits is required to buy both the mineral and alumina in large quantities from the domestic and foreign markets to support

uda in Odisha and Korba in Chhattisgarh, Nalco, being hugely surplus in alumina is annually exporting over 1.2 million tonnes of the chemical.

Beingamong the world's lowest cost producers of alumina, chemical exports have always enriched Nalco revenues and profits.Like Nalco, the ownership of rich alumina content bauxite deposits at Baphlimali hills in Odisha and a robust infrastructure, including virtually cost free transfer of bauxite to the refinery in Rayagada district through a 19.5 km conveyor belt have

appropriate a big chunk of domestic market, Indian primary producers want besides high tariff barrier on scrap imports to subject such imports to rigorous quality check. At the same time, they feel their competitiveness will improve in case the import duty on critical raw materials such as petroleum coke, caustic soda and alu mina is reduced. The government has to ensure that secondary aluminium producers are not starved of scrap till such time domestic generation picks up sufficiently to make imports redundant.



made Hindalco's Utkal Alumina a highly cost efficient producer of smelter feedstock. Vedanta, on the other hand, tries to make good the disadvantage of being largely dependent on external sources for bauxite and alumina by pegging smelter operational efficiency at a very high level, says Abhijit Pati, CEO of BALCO, which is 51% owned by Vedanta.

Even while the domestic market than locally.

As imports continue to

industry has built capacity to largely meet local demand for aluminium, except for a range of high tech alloys and critical VAPs, year after year imports, including scrap are having an overwhelmingly majority share of Indian market. This is forcing the local industry to sell a lot more aluminium in the world

Whatever difficulties they may be enduring, local primary producers should not get distracted from the reality that India's per capita consumption of aluminium will have to rise sharply from the present low of 2.7 kg when prime minister Narendra Modi has floated the idea of India becoming the world's third largest economy of a size of \$10 trillion. After all the world average per capita consumption average is 11 kg and the Chinese per capita use is 24 kg. A Niti Aayog paper says, for India to brace the global average per capita use of 11 kg, it will require an additional annual consumption of 16 million tonnes and that will make this country the world's

after China. Nowonder then, all the three local industry constituents have decided to pursue major capacity expansion programmes either in primary metal or in VAPs. More recently, Vedanta has said it will make BALCO a nearly 1 million tonne smelter by building new capacity of 414,000 tonnes over the next 18 to 24 months. Post this expansion Vedanta, including its facility at Iharsuguda, will become a 2.8 million tonne aluminium group. At the same time, Vedanta is expanding the capacity of Lanjigarh alumina refinery from 2 to 5 million tonnes to meet incremental requirements of feedstock for its two smelters.

second largest aluminium user

Hindalco remains focussed on expanding its VAPs portfolio to protect itself from fluctuations in LME metal prices. Hindalco managing director Satish Pai says: "Over the next few years, as part of our downstream strategy, we intend to enhance our VAPs capacity from over 300,000 tonnes to over 600,000 tonnes." Much before Sridhar Patra was appointed Nalco chairman in December 2019, the company had announced the building of a greenfield 600,000 tonne smelter and expansion of alumina refinery capacity by 1 million tonnes.

(A former **FT** correspondent, the author is now India Correspondent for Euro Money publication, Metal Market Magazine)

shall not be entitled to cast the vote(s) again.

Rules framed thereunder, the Registrar of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 14.09.2021 to 20.09.2021(both days inclusive) for the purpose of 26th AGM. By the order of Board of Directors of

Date: 25.08.2021

Place: New Delhi

Rohit Mittal (Director) DIN: 02527072

Regd. Office: 325, Illrd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 Phone: 9599919919 | Email ID: smartcap.delhi@gmail.com Website: www.smartcapitalservices.in

26TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the Annual General Meeting of the members of M/s Skybox Industries Limited will be held on Monday, 20th September, 2021, at 01:00 P.M. at . 325, Illrd Floor, , Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085 ("the Meeting").

SKYBOX INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Smart Capital Services Limited)

CIN: L74899DL1994PLC059877

NOTICE

The Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by courier and electronically to those members who have registered their e- mail address with the Depositories/Company as on the cut-off date i:e August 20, 2021, and completion of physical dispatched on dated August 25, 2021. Notice is available on the website of the Company (www.smartcapitalservices.com) The Company is providing to its members facility to exercise their right to vote on

resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The format of communication for e-voting is available on the website of the Company: www. smartcapitalservices.com and on the website of NSDL The remote e-voting facility shall commence on Friday, 17° September, 2021 from 9:00

a.m. and end on Sunday 19th September ,2021 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the

cut-off date (Record date), i.e., Monday, September 13, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting at the Meeting Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the

Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and NSDL's website. If the members already registered with NSDL for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote Member who have cast their vote(s) by remote a-voting may also attend the meeting but

REGISTRATION OF EMAIL ADDRESS: Members who have not yet registered their email

addresses are requested to register their email addresses. Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to Skyline Financial and Computer Services Private Limited ('RTA') for members holding shares in physical form. BOOK CLOSURE: Notice is further given that pursuant to section 91 of the Act and the

For Skybox Industries Limited

financialem epap.in

Mumbai.

Dated: 25.08.2021



ठाणे, दि. २५, (प्रतिनिधी)

: कोरोना संकटाच्या काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून पालिकेला आर्थिक दिलासा मिळत असला तरी शहर विकास विभागासह इतर विभागांच्या उत्पन्नात अद्यापही अपेक्षित वाढ झालेली नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगारवगळता महापालिकेला रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेकेदारांची थकलेली ८०० कोटी रुपयांची देयके द्यायची कशी. असा प्रश्न पालिकेपढे उभा राहिल्याचे चित्र आहे. करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंत पालिकेला यश आले होते. पण इतर विभागांच्या कराची अपेक्षित वसुली झाली नसल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १३०० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना दरवषीर्पेक्षा यंदा कमी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, तरीही मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांना अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा वस्तू आणि सेवा करातून ७६ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या रकमेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगार दिले जातात. या पगारावर सुमारे ७५ कोटी रुपयांच्या आसपास पैसे खर्च होतात. त्यातच रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.

अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्वी सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला होता. कोणतेही नवे, महत्त्वाकांक्षी आणि खर्चीक प्रकल्प हाती घेतले जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले होते. तसेच येत्या काळात महापालिकेचे उत्पन्न वाढताना दिसून आले तर, त्याप्रमाणे अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन करून त्यात नव्या प्रकल्पांचा समावेश करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु करोना परिस्थिती निवळलेली नसल्यामुळे पालिकेला अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाचे पुनर्नियोजन होण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र आहे.

पालिकेचा खर्च

ठाणे महापालिकेला दरमहा कर्मचाऱ्यांचे पगारवगळता इतर बाबींसाठी ३० कोटी ७९ लाख २३ हजार १२६ रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये पाणी खरेदीसाठी १० कोटी ७६ लाख, घंटागाडी योजना २ कोटी ७९ कोटी, रस्ते साफसफाई ५ कोटी ४ लाख, सुरक्षारक्षक १ कोटी ३५ लाख, शिक्षण विभागाचे सुरक्षारक्षक ७२ लाख १३ हजार, इंधन खर्च ४२ लाख, विजेचा खर्च ५ कोटी ४६ लाख, स्मशानभूमी मनुष्यबळ५ कोटी ८० लाख, कळवा रुग्णालय साफसफाई ५५ लाख, कर्ज परतफेड २ कोटी ९६ लाख, आरसीएच वेतन खर्च १३ लाख १२ हजारांचा समावेश आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड **KisaN**® CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ **द्र.क**.:०२२-४२००९५००/९२०० फॅक्स:०२२-२८४७८५०८ **ई-मेल**ः <u>cs.kisan@kisangroup.com</u> वेबसाईट: www.kisangroup.com

(कंपनीचे समभागधारकांकरिता) विषय: गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी प्राधिकरणाकडे समभागांचे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ व इतर लागू तरतुदी सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षाण व सुरक्षा निधी प्राधिकरण (लेखा, परिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) च्या नियम आणि तद्नुसार सुधारित व फेरबदल केलेले अधिसूचनेनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की तवणूकदार शिक्षण व स्रक्षा निधी प्राधिकरण (आयर्डेपीएफ प्राधिकरण) कडे डिमॅट खात्यात मागील . २ सलग वर्षांकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश संदर्भात समभागांचे हस्तांतर करणे

वित्तीय वर्ष २०१२–१३ पर्यंत सदस्यांद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांश वैधानिक कालावधीदरम्यान आयईपीएफकडे कंपनीद्वारे हस्तांतरीत केले आहेत आणि वित्तीय वर्ष २०१३–१४ करिता लाभांश कंपनीकडे आहेत. म्हणून वित्तीय वर्ष २०१३–१४ पासून मागील ७ सलग वर्षांकरिता प्यात न आलेले/दावा न केलेले लागांश संदर्भातील सर्व शेअर्ससुद्धा आयईपीएफ प्राधिकरणाकडे

नियमात नमुद आवश्यकतेनुसार कंपनीने ज्या भागधारकांचे सदर नियमाअंतर्गत आयर्झपीएफ प्राधिकरणाकडे नमभाग हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत आणि ७ सलग वर्षांकरिता सन २०१३–१४ पासून दावा न केलेले लाभांशासंदर्भात संबंधित भागधारकांना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर रजिस्ट्रर्ड पोस्टाने आवश्यव

ज्या भागधारकांनी सन २०१३–१४ पासून त्यांचे लाभांशावर दावा केलेले नाही त्यांनी कंपनी किंव कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in (दूर::०२२-४९१८६२७०/६०००) येथे २६ नोव्हेंबर, २०२५

-२६ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत या संदर्भात प्राप्त सर्व विनंती कंपनीद्वारे लागू कायदा/नियमाअंतर्गत पुर्ण केले जातील. जर वैध दावा न केल्यास ज्या लाभांशासंदर्भात शेअर्स २६ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत दिलेले नाही/ दावा केलेले नाही ते पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकर स्तांतरीत केले जातील

यापुढे अधिनियमाच्या नियम ६(३) नुसार कंपनीने आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरतणासाठी देय शेअर्स व अशा भागधारकांचे संपुर्ण तपशिल कंपनीच्या <u>www.kisangroup.com</u> वेबसाईटवर अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात वास्तविक शेअर्सचे हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीदारे नविन भागप्रमाणपत्र वितरणाबाबत यथोचित

प्रदस्यांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही, तसेच आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत सर्व शेअर्सवरील लाभांसहीत शेअर्स नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयर्डपीएफ प्राधिकरणाकड़-

ऱ्यावर आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा न केलेले लाभांशवर दावा सांगता येईल ग्रा प्रकरणात काही माहिती/स्पष्टीकरणाकरिता संबंधीत भागधारकांनी कंपनीकडे लेखी कळवावे किंव कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी यांना संपर्क करावा.

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड नोंदणीकत कार्यालय–टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, प्ताकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००७२. ई−ਸੇਲ:<u>cs.kisan@kisangroup.com</u> द्र.क.:०२२-४२००९१००/९२००

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. ई–मेल:<u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> दूर.क्र.:0२२-४९१८६२७०/६०००

> किसान मोल्डिंग्ज लिमिटेडकरित सही/ खुशबु जाल

दिनांक: २४ ऑगस्ट, २०२१ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

	आवश्यक तपाशल						
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	इंडियन होम व्हेरिएशन्स ॲण्ड डिस्ट्रीब्युशन्स एलएलपी					
२	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	९ डिसेंबर, २००९					
æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई					
8	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	एएए-०४६३					
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	४९३, ॲटलान्टा इस्टेट, जी.एम. लिंक रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र–४०००६३, भारत.					
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	१२ डिसेंबर, २०१९					
૭	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	२४ ऑगस्ट, २०२१					
۷	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	इच्छुक पक्ष/संभाव्य ठराव अर्जदाराने आयबीबीआय (कॉर्पोरेट व्यक्तिकारिता अपतदार ठराव प्रक्रिया) अधिनियमन २०१६ (सीआयआरपी रेगुलेशन्स) च्या नियम ३६ए चे उप नियम ७ सुसार स्वातंत्र्याची अभिव्यक्ती सादर करावी पात्रतेच्या निकशांच उद्धेख सीआयआरपी अधिनियमाचे नियम ३६ए चे उप नियम (३)(अ) च्या अनुषंगाने ठराव योजना सादर करण्यासाठी स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या विस्तृत आमंत्रणात रेण्यात आहा, जो ४१३–४१४, श्रमजीवन बी५, लोधा न्यु कफ परेड, समोर, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७ वेथे उपलब्ध असून ते kairavlrived 2002@yahoo.co.in वर ई-मेलनेही प्राप्त करू शकता.					
8	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	उराव अर्जदार पात्रता मानदंडांचे पालन करेल, परंतु दिवाळडार्रे व अपतदारी सिहता, २०१६ चे कत्म २९ए अंतर्गत निर्धारित नमुनानुसार मर्यादित नाही आणि त्या अमलबजावणीत येणाऱ्या किंवा उराव योजना सादर करण्यासाठी अमलात येणारे आणि सदर आमंत्रणाचे पुढील आणि/किंवा संबंधित/नुसार प्रकरणात पुढे घेऱ्यात येईल. कलम २९ए, अन्वये अपात्रता नमुना हे स्वातंत्र्याची अभिव्यक्ती निमंत्रणात सबिस्तर नमुद करण्यात आला आहे, सीआयआरपी रंग्युतंशन्सचे नियम ३६ए चे उपनियम (३)(अ) अनुषंगाने देण्यात आला आहे, जो ४१३-४१४, अमजीवन बीप, लोधा न्यु कफ परंड, समोर, वडाव्या पूर्व, मुंबई-४०००३६ येथे उपलब्ध असून ते kairavfrivedi2002 (४४००००३६) वर ई-मेलनेही प्राप्त करू शकता.					
१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	८ सप्टेंबर, २०२१					
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	१८ सप्टेंबर, २०२१					
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	२३ सप्टेंबर, २०२१					
१३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम यादी वितरण तारीख	०३ ऑक्टोबर, २०२१					
१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	२३ सप्टेंबर, २०२१					
१५	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	द्धराव योजनाकरिता विनंती, मुल्यांकन, माहिती अहवाल (आयएम) व विश्वसनीय उपक्रमाचे नमुना kairavtrivedi2002@ yahoo.co.in वर विनंती पाठवून घेता येईल. आयएम व डाटा खोलीचे प्रवेश आरपी/सीओसीचे एकमेव इच्छेने सीआयआरपी रेप्युलेशन्सचे नियम ३६ए चे उपनियम ७(जी) व आयबीसीचे कलम २९(२) नुसार विश्वसनीय उपक्रम निष्पादनाचे सादरीकरणावर दिले जाईल.					
१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	२३ ऑक्टोबर, २०२१					
१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	सर्व माहिती दस्तावेज व विविध नमुना/प्रतिज्ञापत्र/अधिकृतीसह ठराव योजना खालील पत्यावर ठराव प्राधिकाऱ्याकडे सादर					

सर्व प्राप्त ईओआय हे आरपी तसेच सीओसीद्वारे पुनर्विलोकन केले जाईल आणि तद्नंतर प्रक्रियाबाबत पुढील माहिती/दस्तावेज लघु यादी संस्थांना दिली जाईल. आरपी/सीओसी यांना कोणत्याही वेळी ईओआयकरिता अर्हता बदलण्याचे अधिकार आहेत.

सादर करता येईल.

१२ नोव्हेंबर, २०२१

करावी: ४१३-४१४, श्रमजीवन बी५, लोधा न्यु कफ परेड,

समोर, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७. सर्व माहिती दस्तावेज व विविध नमुना/प्रतिज्ञापत्र/अधिकृतीसह

ठराव योजना जोडलेल्या पेनड्राईव्हमध्ये पासवर्डद्वारे विद्युत स्वरुपात

आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००७२८/२०१८

२३-ए, ५वा मजला, ज्योती इमारत, बरकतअली दरगाह मार्ग, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७. ई-मेल:kairavtrivedi2002@yahoo.co.in

बी५, लोधा न्यु कफ परेड, समोर, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७.

४१३-४१४, श्रमजीवन बी५, लोधा न्यु कफ परेड, समोर, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७.

ई – मेल: kairavtrivedi2002@yahoo.co.in

आयबीबीआय वेबसाईट: २४ ऑगस्ट, २०२१

वृत्तपत्र प्रकाशन २६ ऑगस्ट, २०२१

आरपी/सीओसी यांच्याकडे कोणत्याही दायित्वाशिवाय व कोणतेही कारण न दर्शविता प्रक्रिया/अर्ज रद्द करणे किंवा बदल करण्याचा अधिकार आहे.

कैरव अनिल त्रिवेदी

१८ मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे तराव

योजना सादर करण्याची अंदाजित तारीख

प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल

पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता

२२ पुढील तपशील उपलब्धता ठिकाण

१ अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह

२३ नमुना जी प्रकाश तारीख

१९ ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक श्री. कैरव त्रिवेती

२० मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव **श्री. कैरव त्रिवेर्द**

इंडियन होम व्हेरिएशन्स ॲण्ड डिस्ट्रीब्युशन्स एलएलपीचे ठराव प्राधिकारी **नोंदणी क्र.:** आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००७२८/२०१८-२०१९/१२३३२ **आयबीबीआयसह नोंद पत्ता:** २३-ए, ५वा मजला, ज्योती इमारत, बरकतअली दरगाह मार्ग, वडाळा पुर्व, मुंबई-

पत्र<mark>व्यवहाराचा पत्ता:</mark> ४१३-४१४, श्रमजीवन बी५, लोधा न्यु करू परेड, समोर, वडाळा पुर्व, मुंबई-४०००३७ आयबीबीआयसह नॉद ई-मेल: kairavtrivedi2002@yahoo.co.in

दिनांक: २४ ऑगस्ट, २०२१ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

मे. शिवालिक सॉलिड वेस्ट मॅंनेजमेंट लिमिटेड, नोंटणीकृत कार्यालय : गाव मायज्ञा, पो. दाभोटा, तालुका नालागढ, जिल्हा सोलान (एचपी) यांचे प्रमाणपत्र गहाळ होण्यासंदर्भात सूचना. आम्ही मे, इंडोको रेमेडीज लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय इंडोको हाऊस, १६६ सी.एस.टी. रोड, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८ असून बरील निर्देशित सदर कंपनीचे खालील निर्देशित शेअर्सचे नोंदणीकृत धारक असून याद्वार सूचना देण्यात येत आहे की, सदर शेअर्ससंदर्भातील शेअर प्रमाणपत्र सापडत नाही व आम्ही कंपनीकडे कुप्तिकेट प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. कोणाही व्यक्तीचा सदर शेअसेंसर्भान कोणाही दावा असल्यास त्यांनी सदर दावे कंपनीकडे वरील निर्देशित पत्यावर सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत दाखल करावेत अन्यथा कंपनी ड्युप्लिकेट प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया करील व तत्पश्चात कंपनीद्वारे कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत.

सीक्युरिटीचा प्रकार	नोंदणीकृत फोलिओ क्र.	धारण केलेल्या शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र क्र.	विभिन्न क्र.
इक्विटी शेअर्स	१६८	20000	१७२	६५६५६०१-६५८५६००

ठिकाण : मुंबई

फोर्ब्ज ॲंड कंपनी लिमिटेड CIN:L17110MH1919PLC000628

नोंदणीकृत कार्यालयः फोर्ब्ज इमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई–४००००१ दूरध्वनीः+९१-२२-६१३५८९००, फॅक्सः+९१-२२-६१३५८९०१

ई-मेल:investor.relations@forbes.co.in वेबसाईट:www.forbes.co.in

१०२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पस्तक बंद करण्याची सचना

पूचना देण्यात येत आहे की:

- कंपनीच्या सदस्यांची १०२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोर्ज द्.४.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएमच्य दिनांक २५ जून, २०२१ रोजीच्या सूचनेत नमूदप्रमाणे साधारण व विशेष व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरित होणार आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
- सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि.३१ डिसेंबर २०२० आणि १०/२०२१ दि.२३ जून, २०२१ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रव क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, सीआयआर/पी/२०२१/११ अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकार्ण सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२५ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल (एजीएम सूचनेसह) ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्या सदस्यांन नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत विद्युत स्वरुपाने २४ ऑगस्ट, २०२१ रोर्ज
- १०२व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.forbes.co.in आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत दिनांक ९ सप्टेंबर, २०२१ रोजी नों तारखेला (ई-वोटिंगकरिता नोंद दिनांक) वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन विद्युत मतदान प्रणालीने १०२व्या एजीएमच्या सूनचेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत स्वरुपान
- रिमोट ई-वोटिंग सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, १५ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. भागधारकाने ठरावावर दिलेले मत भागधारकास पुढे कोणत्याह परिस्थितीत बदलता येणार नाही. ई-वोटिंग १०२व्या एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार असेल.
- जर कोणा व्यक्तीने सचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आणि ९ सप्टेंबर, २०२१ रोर्ज भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा csg-unit@tcplindia.com क विनंती पाठवुन लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि एनएसडीएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता तुम्ही यापुर्वीच नोंद्र असल्यास मत देण्यासाठी तुम्ही तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरू शकता. १०२व्या एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना १०२व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल
- परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. ई-वोटिंग प्रक्रिया व पध्दतीसाठी समस्यांनी १०२व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सूचनांचा संदर्भ घ्यावा आणि https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) आणि ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क १८००-१०२०-९९० किंवा संपर्क श्री. अमित विशाल
- किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल टीएसआर दाराशॉ कन्सल्टन्टस् प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) च्या CSG unit@tpclindia.co.in वर किंवा investor.relations@forbes.co.in वर त्यांचे आरटीएकडे नोंद नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक, पॅन कार्डची स्वसाबांकीत प्रत, डीपीआयडी/क्लायंट आयर्ड किंवा फोलिओ क्रमांक आणि धारण भागांची संख्या असे तपशील नमुद करून विनंती पत्रासह स्वाक्षरी करून
- ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्र रेग्युलेशन्त, २०१५ च्या नियम ४२ नुसार शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

पाठवावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरित

मुंबई, २५ ऑगस्ट, २०२१

प्रमुख विधी व कंपनी सचिव ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L51900MH1986PLC041499 नोंदणीकृत कार्यालयः राजाबहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र.क.:(०२२)४०४६३५००, Website:www.oasiscaps.com, E-mail:admin@oasiscaps.com

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी)ची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने

(ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. कोविड-१९ प्रादर्भावामुळे आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दि.१२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) नुसार आणि

कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय

मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स

२०१५ नुसार होणार आहे. कायद्याच्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम २०१४ चे नियम १८, लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ३४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने २४ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविले आहे. ३४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवून एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आले आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.oasiscaps.com</u>, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यास नियुक्त संस्था सीडीएसएलच्या

www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ आणि एसएस-२ नुसार कंपनीने सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-

वोटिंगकरिता कंपनीने सीडीएसएलची सेवा नियुक्त केली आहे. कट ऑफ तारखेला म्हणजेच बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/ लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा

रिमोट ई-मतदान रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार या कालावधीत कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर मतदानासाठी दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा एजीएम नोटिसच्या व्यवसायांवर मत सदस्यांनी दिले की त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक्क हे नोंद तारखेला अर्थात बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ रोजी भरणा केलेल्या भागभांडवलाच्या सरासरी हिस्स्यावर असतील. एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदान यासाठी सविस्तर सूचना एजीएम सूचनेचा भाग म्हणून प्रदान केल्या

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते ३४व्या एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला अर्थात बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ रोजी समभाग धारण करून कोणतीही व्यक्ती, एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचा लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकते किंवा www.cdslindia.com येथे विनंती पाठवू शकते. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांनी ३४व्या एजीएम सूचनेत तपशिलानुसार ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद करतेवेळी भागधारकांकरिता प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा.

एजीएममध्ये सहभागासाठी ई–मतदान किंवा तांत्रिक मदतीसंदर्भात काही शंका असल्यास श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३.

दिनाकः २५.०८.२०२१

ठिकाणः मुंबई

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

सही/ किर्ती जैन कंपनी सचिव

मुंबई लक्षदीप

रोज वाचा

दै. 'मुंबई

लक्षदीप

NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following Shares Certificate of PODDAF PIGMENTS LTD., having its Registered Office at E-10-11, F-14 to 16, Riico Industria Area, Sitapura, Jaipur, Rajasthan, 302022. Mamta Fandot registered in the name of the following shareholder have been lost by them.

Name of the Holders Folio No. Cert. No. Distinctive No. MAMTA FANDOT 30821 46754 - 46755 0009617701 - 0009617900 200 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the abov referred share certificates. Any Person who has any claim in respect of the said share

ertificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer age Link Intime India Pvt. Ltd., C/101, 247 Park, LBS Road, Surya Nagar, Gandhi Nagar, Vikhroli (West), Mumbai-400083, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate shares Place : Mumbai Date : 26/08/2021

muthööt

मुथूत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: १२/ए०१, १३वा मजला, पेरिनी क्रेन्सेझो, प्लॉट क्र.सी३८ व सी३९, HOUSING FINANCE वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-जी ब्लॉक (पुर्व), मुंबई-४०००५१.

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३ अन्वये सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मुथूत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम जमा करण्यास गंगण्यात आले होते. पुन्हा एकदा सदर कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर कर्जदाराद्वारे निष्पादित इतर दस्तावेज/लेखी अहवालासह कर्ज करारनामा अंतर्गत देय असलेले रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आणि/किंवा मुक्ततेपर्यंत खाली नमुद केलेल्या मागणी सूचनेत सविस्तर दिल्याप्रमाणे १८% प्रतिवर्ष दराने पुढील व्याजासह एकत्रित खाली नमुद केलेली रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात ए**मएचएफसीएल** यांच्याकडे जमा करावी. कर्जाची परतेफेड करण्याकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार यांच्याद्वारे **एमएचएफसीए**लकडे खालील प्रतिभत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

ঞাল	वालाल प्रातमूत मालमत्ता तारण ठवण्यात आला हाता.								
अ.	कर्जदार/सहकर्जदार/	मागणी सूचना	एकूण थकबाकी	प्रतिभूत मालमत्ता/स्थावर					
क्र.	जामिनदारांचे नाव	दिनांक	रक्रम	मालमत्तेचे वर्णन					
१	प्रल्हाद गोविंद कांबळे,	२७.०७.२०२१	२६.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, घर क्र.२०८७बी, २०२,					
	रेखा प्रल्हाद कांबळे		₹.१८८३३१४.१२	एस.क्र.३०, इमारत क्र.ए, मोतीबाई कॉम्प्लेक्स, गाव शेलार,					
	कर्ज खाते क्र.१०१०२०७९००५			महाराष्ट्र, ठाणे-४२१३०२, भारत.					
2	सुनिल सदानंद मयेकर,	१५.०७.२०२१	०९.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.जी०३, तळमजला, आझाद इमारत क्र.१११, कर्म					
	संगीता सुनिल मयेकर		रु.१२७५९५१.७४	रेसिडेन्सी, किन्हवली रोड, धासई, महाराष्ट्र, ठाणे-४२१६०१,					
	कर्ज खाते क्र.१०१०२००२०७२			भारत.					
ş	निशा सुनिल म्हस्कर,	१५.०७.२०२१	०९.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.६, २रा मजला, घर क्र.१०९९, एस.क्र.४९, हिस्सा					
	सुनिल पी. म्हस्कर		रु.८२०२३.७८	क्र.१, साई सदन अपार्ट., चंदन बाग, भारत कॉलनी, कामतघर,					
	कर्ज खाते क्र.१०१०२०६९७७९			भिवंडी, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०२, भारत.					
Х	विकास भानु जाधव,	१५.०७.२०२१	०९.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.४१३, सर्व्हें क्र.२१५, २२, हिस्सा क्र.२४, १ एनडी, सर्व्हें					
	विनीता विकास जाधव		रु.६६४८८४.०८	क्र.२१५, २२, हिस्सा क्र.२४, २, चौथे रंजना अपार्ट., नारंगी रोड,					
	कर्ज खाते क्र.१११५२०७२६१४			विजय नगर, वसई, पालघर, महाराष्ट्र, ठाणे-४०१३०३, भारत.					
ч	सुभाष शंकर वाघे,	१५.०७.२०२१	०९.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.६ व ७, तळमजला, भैरव कृपा इमारत, कासारआळी,					
	विलास शंभर वाघे		रु.१२०६२६.०८	कोंबडपाडा, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०२, भारत.					
	कर्ज खाते क्र.१०१०२०७३६७१								
ξ	सुर्यकांत नारायण तरफे,	२७.०७.२०२१	२६.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, ए विंग, वैष्णवी अपार्ट., सेन्ट					
	नितेश सुर्यकांत तरफे		रु.१३१०४/-	ॲन्थोनी हायस्कूलजवळ, निगनदासपाडा, नालासोपारा, ठाणे,					
	कर्ज खाते क्र.१०१०२००४२७४			महाराष्ट्र-४०१२०९.					
હ	अक्षता राजेश गोटपगार,	२७.०७.२०२१	२६.०७.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, सेक्टर २, दोस्त इमारत, ए विंग,					
	राजेश भिमराव गोटपगार		रु.५९८७०४.३७	किन्हवली रोड, धासई, शहापूर, महाराष्ट्र, ठाणे-४२१६०१, भारत.					
	कर्ज खाते क्र.१०१०२००१३७५								
L	संतोष किसन भोईर,	०६.०५.२०२१	१६.०४.२०२१ रोजी	घर क्र.६४४, एस.क्र.१८७, ४, दलखान, गाव खरडी, तालुका					
	कर्ज खाते क्र.१०१०२०६८९४०		र्.१८४२०८.१०	शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१, भारत.					
٩	विलास लक्ष्मण सावंत,	०६.०५.२०२१	१६.०४.२०२१ रोजी	खोली क्र.२०९, सी विंग, एमबी कुंज अपार्ट., एमबी स्टेट, राम					
	विनंती विलास सावंत		रु.१६३०३७.०७	मंदिर रोडजवळ, विरार पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे-४०१३०३, भारत.					
	कर्ज खाते क्र.१११५२०७००५८								
कर्ज	कर्जुटा यांनी वर स्पट केलेली रक्कम ग्रामानाप्रस्मीगलक हे जाग कागराव असमर्थ दरले वर ग्रामानाप्रस्मीगल यांच्याटारे सदर कर्जुटार								

कजेदार यांनी वर नमूद केलेली रक्कम एमएचएफसीएलकडे जमा करण्यात असमर्थ ठरले तर **एमएचएफसीएल** यांच्याद्वारे सदर कजेदार, सहकर्जदार व जामिनदारांच्या संपुर्णत: जोखिम, मुल्य व परिणामावर कायद्याच्या कलम १३(४) आणि लागू नियमाअंतर्गत प्रतिभूत मालमत्तेबाबत कारवाई सुरू केली जाईल. सदर कर्जदार, सहकर्जदार व जामिनदारांना कायद्याअंतर्गत तरतुदीप्रमाणे उपरोक्त प्रतिभूत मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे हस्तांतरणास सदर कायद्यान्वये रोखण्यात येत आहे आणि याचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये त्यांना कारावास आणि/किंवा दंड होवू शकतो.

दिनांक : २६.०८.२०२१ ठिकाण : मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी मुथूत हौसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडकरिता

SHRIR 🔊 M श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड HOUSING FINANCE नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. मुख्य कार्यालय:

मागणी

लेव्हल ३, वोक्खार्ड टॉवर्स, ईस्ट विंग, सी-२, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई: ४०००५१. **शाखा कार्यालय:** कार्यालय क्र.३०१, ३रा मजला, मंत्री वर्टेक्स कॉन्डोमिनीयमे, निर्मीती फर्निचर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४. वेबसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि न्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रेक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमूद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/ जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे

कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम	कर्ज क्रमांक व कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
नाव व पत्ता १. श्रीमती सारिका धनंजय बालेघाटे (कर्जदार १) २. श्री. धनंजय सुरेश बालेघाटे (कर्जदार २), दोघांचा पत्ता: र/ ठि.: फ्लॅट क्र.१, १६४२, तळमजला, राही अपार्ट., टिळक रोड, सदाशिव पेठ, हिरा फोटो लॅब समोर, हवेली, पुणे, महाराष्ट्र- ४११०३०. आणि दुसरा पत्ता: फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, श्रीनाथ कृपा अपार्टमेंट, एस.क्र.३०/३, चंदन	कर्ज संदर्भ क्र. एसएचएलएचपीयुएनएच ००००३१८ अंतर्गत ३०.०६.२०२१ रोजी देय रक्कम रु.२९,०९,५५८/- (रुपये एकोणतीस लाख नऊ हजार पाचशे अट्टावन्न फक्त) तसेच पुढील व्याज.	कर्ज रक्कम कर्ज क्रमांक एसएचएलएचपीयुएनएच 0000३१८ कर्ज रक्कम: रु.२४,७९,९९५/- (रुपये चोवीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव फक्त)	पत्ता पत्तंट क्र.३०२, क्षेत्रफळ ८४८ चौ.फु कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, श्रीनाथ कृप अपार्टमेंट, जमीन सर्व्हें क्र.३०/३ क्षेत्रफळ ००एच.२.५आर, चंद- हॉस्टेलजवळ, झील कॉलेज चौक गाव न-हे, जिल्हा पुणे, महाराष्ट्र- ४११०४१ येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तरेस: सुगंधा देवकरांची जमीन; दक्षिणेस: पायऱ्या, परिसर व फ्लॅर क्र.३०१;
हॉस्टेलजवळ, झील कॉलेज चौक, नन्हे, पुणे, महाराष्ट्र-४११०४१			पश्चिमेस: २ मीटर गल्ली व चंदन हॉटेल.
दोघांचा पत्ता: र/ठि.: फ्लॅट क्र.१,			एनपीए दिनांक:०८ मे, २०२१
१६४२, तळमजला, राही अपार्ट., टिळक रोड, सदाशिव पेठ, हिरा फोटो लॅब समोर, हवेली, पुणे, महाराष्ट्र-४११०३०. आणि दुसरा पत्ता: फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, श्रीनाथ कृपा			मागणी सूचना दिनांक: २८ जुलै, २०२१
अपार्टमेंट, एस.क्र.३०/३, चंदन हॉस्टेलजवळ, झील कॉलेज चौक, नऱ्हे, पुणे, महाराष्ट्र-४११०४१.			
१. श्री. मणीगंधन बाळकृष्णन चिठ्ठयार (कर्जदार १) २. श्रीमती रेखा मणीगंधन चिठ्ठयार (कर्जदार २) आणि ३. श्री. कार्तिकेयन मणीगंधन चिठ्ठयार (कर्जदार ३), सर्वांचा र/	कर्ज संदर्भ क्र. एसएचएलएचपीयुर्डएन ००००१३८ अंतर्गत ३०.०६.२०२१ रोजी देय रक्कम रु.२१,४६,८७४/- (रुपये एकवीस लाख	कर्ज क्रमांक एसएचएलएचपीयुईएन ००००१३८ कर्ज रक्कम: रु.१८,५९९/- (रुपये अठरा लाख	पलॅट क्र.ए-२, २०८, क्षेत्रफळ सुमा ५०२ चौ.फु. कार्पेट (बिल्टअप विक्री योग्य क्षेत्र ६०८ चौ.फु.), २रा मजला साई आंगण, जमीन गट क्र.१००० (पी), मौजे शिरवाळ, सातारा रोड दिल्ली दरबार हॉटेलच्या मागे, ता खंडाळा, जि. सातारा-४१२८०१
ठि.: फ्लॅट क्र.ए-२, २०८, साई आंगण, मौजे-शिरवाळ, गट क्र. १००८(पी), सातारा रोड, दिल्ली दरबार हॉटेलच्या मागे, ता. खंडाळा, जि. सातारा-४१२८०१. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.५०५, ओम साई अपार्ट., अ.क्र.१६/१, मिलारे	सेहेचाळीस हजार आठशे सेहेचाळीस फक्त) तसेच पुढील व्याज.	एकोसाठ हजार आठशे एकोणपन्नास फक्त)	येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग्व खंड आणि चतुसिमा: उत्तरेस: फ्लॅट क्र.२०७; दक्षिणेस: मोकळी जागा; पुर्वेस: मोकळी जागा; पश्चिमेस: फ्लॅट क्र.२०१.
वाडी, भारत पेट्रोल पंपा समोर,			एनपीए दिनांक:०८ मे, २०२१
कात्रज, हवेली, पुणे, महाराष्ट्र- ४११०४६ ₋			मागणी सूचना दिनांक: २८ जुलै, २०२१

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना संदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच गुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समैन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम⁷१३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार

दिनांक: २६.०८.२०२१ ठिकाण: पुणे

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड